

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my clients (1) Mr. NITIN RAMESH NAGARKATTE and (2) Mrs. PREETI NITIN NAGARKATTE are intending to purchase Flat No. 11, 2nd floor, Terrace View CHS Ltd., (C/2, Jeevan Bina Nagar, Borivali (West), Mumbai-400103, (hereafter referred to as SAID FLAT) along with shares and interest in the capital of the society covered under Share Certificate No.011, distinctive Nos.131 to 135 (both inclusive) from Mrs. SHILPA S. JOSHI who represented to be the owner of said flat, however on perusal of society records it reveals that duplicate share certificate is issued in the name of the said Mrs. SHILPA S. JOSHI by the society in respect of the said flat. Any person having any right, title, interest, claim in and/or in possession either of the said flat and shares in any manner by way of any agreement, mortgage, or any adverse right, title, interest or claim of any nature whatsoever the same may be in nature is hereby called upon to make the same known in writing with evidence within 15 days from the date of publication hereof to the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhawan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, failing which, any such claim, shall be deemed to be waived and/or abandoned and my clients shall proceed to conclude the purchase in respect of the said flat.

Sd/-
ADVOCATE MR. N. R. PANDEY
MOBILE: 9869049466
Place: Mumbai, Date: 28/05/2022

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE are hereby informed that our clients are negotiating with Mrs. AYSHA MOHD IQBAL SUPARIWALA, and Mr. MOHD IQBAL HAJI ISMAIL SUPARIWALA for purchasing A Office bearing No. 30, admeasuring 2128 Sq. Feet Carpet Area on the 1st Floor of the building known as "NEW COMMERCIAL PREMISES" belonging to "THE NEW COMMERCIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD." bearing Registration No. MUM/WD/HSG/TC/8722/2007. Situated at salwala Building, Khadak Street, 82/86 Masjid Bunder Road, Mumbai - 400 003 together with 5 (five) shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing distinctive numbers 91 to 95 (both inclusive) under Share Certificate Number 17 issued by the Society standing on land bearing Cadastral Survey No. 1030 of Mandvi Division within the City and Registration sub-district of Mumbai City.

All persons having any claim or right in respect of the said Office No. 30 by way of inheritance, maintenance, gift, sale, mortgage, charge, trust, lease, lien, possession, encumbrance, licence, tenancy, lis-pendens, easement, agreement or otherwise whatsoever is hereby required to intimate the undersigned at her below mentioned address within 15 (Fifteen) days from the date of publication of this Notice of such claims, if any with all supporting documents, failing which claims, if any, of such person or persons shall be treated as waived and not binding on our clients and the sale shall be completed without reference to such claims.

Sd/-
Pratik Mukesh Sheth
Advocate High Court, Mumbai
292, Affinwala Building, 2nd Floor,
Room No. 6, Above Anubhav Hotel,
S.B.S. Road, Fort, Mumbai - 400 001
advpratiks@rediffmail.com

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following Share Certificate of Aegis Logistics Limited having its Registered Office at 502, Skyton GDC, 5th Floor, Char Rasta, Valsad, Vapi, Gujarat - 396195 registered in the name(s) of the following Shareholder/s have been lost by them:

Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.(s)	Distinctive Nos.	No. of Shares
Adnan Zenuhbhai Vasi	A00902	163	179301 - 181960	2660

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred Share Certificates. Any person has any claim in respect of the said Share Certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer agents Link Intime India Private Limited, 247 Park, C 101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikrol (W), Mumbai - 400083 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company may proceed to issue duplicate Share Certificate/s.

Name of Legal Claimant
Abeezar Adnan Vasi

Place : Mumbai
Date : 28.5.2022

E-Tender Notice

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

Tender NO(Rfx No) / Description / Estimated Cost in Rs.

3000028754/Design, Engineering, Manufacturing, Supply, replacement & commissioning of existing ash disposal System along with pump assembly by improved ash disposal system along with higher efficiency pump assembly in ash handling plant of Unit-5 & 6 at CSTPS, Chandrapur/Rs. 148000000/-

above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website <https://eprocurement.mahagenco.in>. For any query Contact No.8554991818.

Sd/-
CHIEF ENGINEER (O&M)

नगर पालिक निगम, रायगढ (छ.ग.)

क्र. 433/लो.क.वि./2022 रायगढ दि. 27.5.2022
॥ ई-प्रोक्वोरमेंट द्वितीय निविदा आमंत्रण सूचना ॥
नगर पालिक निगम, रायगढ द्वारा Construction Of Rcc Drain & Culvert From Kharraghath Pul To Goverdhanpur Pul कार्य हेतु ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रित की गई है। उपरोक्त निर्माण कार्य की निविदा की सामान्य शर्तें, घोषणा पत्र, विस्तृत निविदा विज्ञापित, निविदा दस्तावेज व अन्य जानकारी ई-प्रोक्वोरमेंट वेब पोर्टल <https://eproc.cgstate.gov.in> से डाउनलोड की जा सकती है। निविदा की अनुमानित लागत राशि रु. 131.20 लाख एवं निविदा डाउनलोड करने की अंतिम तिथि 13.06.2022 निर्धारित है।
नोट :- कार्य का अद्यतन एवं नियम शर्तें कार्यालय में कार्यालयीन अवधि में देखा जा सकता है।
स्वच्छ पर्यावरण के लिए वृक्षारोपण करें एवं पालिथीन का प्रयोग न करें”
कार्यालय अभियंता न.पा.नि., रायगढ

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate(s) Nos. 372 Equity Shares 2000, bearing Distinctive Numbers 1666001 to 1668000 and Folio no 000368 respectively, in Genus Paper & Books Ltd having its registered office at Kanth Road, Village Aghwanpur, Moradabad, Moradabad, U.P. 244001 standing in the name(s) of Pawan Kumar Jain and Late Nanalaj Jain has/have been lost and that an application for the issue of duplicate(s) in lieu thereof has been made to the Company's Registrars, if any, should be made within 15 days from the date of this publication to the Company's Registrar & Share Transfer Agent - Niche Technologies Pvt. Ltd., 3A, Auckland Place, 7 Floor, Room No. 7A & 7B, Kolkata - 700 017

Shareholder Name :
Pawan Kumar N. Jain/ Late Nanalaj Jain

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following share certificates are registered in my name has been lost. Therefore, I have applied for issue of duplicate share certificate to the Election Engineering Company Limited, Regd. office address -Anand -Sojitra Road, Vallabh Vidyanagar, Gujarat - 388120. So, general public are hereby warned not to deal with following securities and if any person do not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above mentioned rogd address of the company or to the company's R & T Agent Linktime India Pvt Ltd. Unit - Eecon Engineering Company Limited (B-102/103,Shangrila complex,First floor,Opp HDFC BANK, Near Radhakrishna Char Rasta ,Akota,Valodara- 390020).The company will proceed for the issue of Duplicate share certificates in my name

Folio No	Name Of Shareholders	Distinctive No.	Certificate No/s	Shares (Qty)
1	V011682 Vijay Ramniklal Shah	32951391-32951710	15162	320
2	V011682 Vijay Ramniklal Shah	2442376-2442535	9282	160
				480

Name of the applicant(s):VIJAY RAMNIKAL SHAH
Date: 28/05/2022
Place- Mumbai



(Appendix IV) POSSESSION NOTICE

WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, Goa Zone, under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 05.03.2022 calling upon the Borrowers, M/s Bhagyaxami Construction Prop. Shri (Late) S P Kannuswamy (through legal heirs) Luxmikant Kannuswamy Padiyachi, Sunanda Kannuswamy Padiyachi, Sundarwalli Kannuswamy Padiyachi, Bhagyavan Kannuswamy Padiyachi and Guarantor Mrs. Sunanda Kannuswamy Padiyachi to repay amount aggregating Rs. 2,65,76,738/- (Rupees Two Crore Sixty Five lakhs Seventy Six thousand Seven hundred Thirty Eight Only) plus further applicable interest thereon w.e.f. 05.03.2022 plus cost and expenses as mentioned in the demand notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrowers having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers, Guarantors and the Public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 24th day of May, 2022.

The Borrowers and the Guarantors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Maharashtra, Kudal Branch for an amount Rs. 2,65,76,738/- (Rupees Two Crore Sixty Five lakhs Seventy Six thousand Seven hundred Thirty Eight Only) plus further applicable interest thereon w.e.f. 05.03.2022 plus cost and expenses.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES

Equitable mortgage of House No. 1416, at post Mangson Ta. Kudal, Dist. Sindhudurg, Admeasuring 2990 Sq.Ft. situated at Survey No.18, Hissa No.1A (old) i.e. 1C/1E (New) and bounded as follows:
East - By the land of Shri mhadgut
West - By the land of Shri Naik
North - By the land of Shri Naik
South - By the Road

Together with building constructed or to be constructed thereon and all land, fixtures, fittings, machinery etc.

Date : 24/05/2022 Sd/-
Authorized Officer Bank of Maharashtra

कार्यालय गिरिडीह नगर निगम।

जे०पी०चौक, गिरिडीह।
Telephone No. 06532 250279,
Email id(giridihmunicipalcorporation@gmail.com)
शुद्धि पत्र
एतद् द्वारा सूचित किया जाता है कि पूर्व प्रकाशित PR.No.269927 निविदा के क्रमांक संख्या UDD/GMC/01/xvii/2022-23 योजना का नाम अर्जुन यादव के घर से गंगा यादव के खटाल होते हुए वार्ड पार्शद पप्पु रजक के घर होते हुए रामेश्वर राम के घर तक एवं पंकज कुमार राय घर से तुरिया टोला भाया समुदायिक भवन तक पी०सी०सी० पथ निर्माण कार्य को अपरिहार्य कारणवश रद्द किया जाता है।
उप नगर आयुक्त, गिरिडीह नगर निगम।

PUBLIC NOTICE

Shri Abbas Ahmedali Pardawala a Member of the 'Al Sa'adah Shopping Arcade Commercial Co-Op.Soc.Ltd., having address at C.No.3627 to 3637 and 1/3626, Ibrahim Rahimullah Road, Bhandi Bazar, Mumbai-400 003 and holding Shop Nos. S-3 and S-6, on second floor in the building of the Society, died on 5th April, 2019, without making any nomination.

The Society hereby invites claims or from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for the transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objector are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims /objectors, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimant/objectors, in the office of the Society or with the Secretary of the Society between 11.00 am. To 6.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For Al Sa'adah Shopping Arcade CPCS.L
Place: Mumbai Sd/-
Date: 28.05.2022 Hon. Secretary

SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED

Regd. Office : A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013
Tel. 022 - 62918111 email : sgt12008@gmail.com CIN : L27100MH1986PLC041252 Website:www.sgt.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022 (₹ In lakhs, except per share data)

S. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended		Year Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended		Year Ended	
		31st March, 2022	31st March, 2021	31st March, 2022	31st March, 2021	31st March, 2022	31st March, 2021	31st March, 2022	31st March, 2021	31st March, 2022	31st March, 2021	31st March, 2022	31st March, 2021
1	Total Income from Operations	15,192.14	-	83.94	15,198.69	196.52	17,428.80	2,079.23	83.94	20,711.74	196.52		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	15,035.29	(26.14)	(49.51)	14,921.20	(23.97)	15,776.56	348.96	(49.51)	16,113.33	(23.97)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	15,035.29	(26.14)	(49.51)	14,921.20	(23.97)	15,776.56	348.96	(49.51)	16,113.33	(23.97)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	15,035.29	(26.14)	(49.51)	14,921.20	(23.97)	15,160.53	348.96	(49.51)	15,497.30	(23.97)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(19,769.86)	81,967.46	332.78	97,472.54	1,358.03	8,193.42	2,854.54	324.49	34,972.71	1,502.49		
6	Equity Share Capital (Face Value Rs 1/- per share)	12,721.26	12,721.26	11,395.05	12,721.26	11,395.05	12,721.26	11,395.05	12,721.26	11,395.05	12,721.26	11,395.05	
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	-	-	1,23,794.33	24,332.46	-	-	-	-	66,737.81	21,338.44	-	-
8	Basic & Diluted Earnings Per Share (not annualised) (in ₹s.)	1.18	0.00	0.00	1.17	0.00	0.00	0.02	(0.01)	1.21	0.01		

Note:
1. The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016. The full format of the Audited Financial Results are available on the website of the Stock Exchange and also on Company's website at www.sgt.in.
2. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 27th May, 2022.

For Shree Global TradeFin Limited Sd/-
Rajesh Gupta
Managing Director
DIN:00028379

Date: 27th May, 2022
Place: Mumbai

Bank of India

Management Development Institute Plot No.30, Sector No.11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614

TENDER NOTICE

Invites sealed tenders from reputed contractors for providing Catering services at above mentioned address. Details available on the Bank's website: www.bankofindia.co.in under "Tender Section". Any corrigendum will be published in the Bank's website only.

Last date of submission : 27.06.2022 DGM & Principal

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that VIMAL INTERTRADE PRIVATE LIMITED the owner of the below mentioned flat has lost and misplaced Registered Agreement for Sale dated 24.07.2013 executed between Smt. Jayaben Manubhai Dhoshi (Seller) and Mr. Mukesh S. Shipurkar & Mrs. Namrata Mukesh Shipurkar (Purchasers) being Document No. BDR-9-5872-2013 dated 26.07.2013 & Original Registered Deed of Declaration dated 12.1.2008 read with Agreement for Sale dated 20.10.1972 executed between M/s. C.R. Developments Private Limited (Seller) Smt. Jayaben Manubhai Dhoshi (Buyer) being document no. BDR-11-10812-2008 one of the chain document with respect to the said flat from the office of sub registrar. The said flat is mortgaged with Bank of Baroda Vile Parle (East) Branch.

Any person or persons claiming any right of any nature whatsoever over the said flat by way of sale, mortgage, charge, lien, gift, trust, or otherwise in any manner whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with the documentary evidence in original in support thereof at the address mentioned below within 10 days from the publication of this notice hereof otherwise the claim, if any, will be considered as waived, and it will be presumed that the property is free of any charge/claim/encumbrance.

SCHEDULE

Flat No. C-307, being on the 3rd floor, admeasuring 675 sq.ft. Carpet are, in "Shyamkamal 'C' CHSL", situated at Agarwal Market, Near Railway Station, Vile Parle (East), Mumbai-400057, bearing CTS No.963-A of Village -Vile Parle (East), Taluka -Andheri, District Mumbai Suburban.

Bank of Baroda Nitin Niwas Advocate High Court, M G Road Shop No.5, Bldg.No.16, Sonam Vile Parle (East) Classic, Phase XI, New Golden Nest, Bhayander (E), Thane.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1927/2022 Date: - 25/05/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 170 of 2022

Krishna Kutir Co-operative Housing society Ltd., having address at Final Plot No.108/109, TPS No. III, Old C.T.S No.711, New Final Plot (CTS) No. 87, Factory Lane Off L.T. Road, Borivali (West), Mumbai-400 092...Applciant Versus 1) M/s. Rahul Builders, Address: Krishna Kutir, Factory Lane, Off L.T. Road, Borivali (West), Mumbai - 400092, 2) Shri. Satyendra Kumar Goyal, Sole Proprietor of M/s. Rahul Builders, Having registered address at 2. Akshat Ram Mandir Road, Extn. Babhai, Borivali (W), Mumbai - 400091, 3) M/s. Mehta Builders & Developers, Mr. Parash C. Mehta, Having registered office address at : 11-B, Madhav Kunj S. V. P Road, Opp. Chamunda Circle, Borivali (West) Mumbai - 400092, 4) Gordhandas Jannadas Kapadia (Land Owner as per Property Card), 5) Javeribai Jannadas Kapadia, 6) Sharad Gordhandas, 7) Parinda Harish, 8) Trusha Harish, 9) Jannadas Sharaji, All Having address at: Krishna Kutir, At Final Plot No.108/109, TPS No. ILL Old C.T.S No. 711, New Final Plot (CTS) No. 87, Factory Lane Off L.T. Road, Borivali (West), Mumbai-400 092...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring Final Plot No. 108/109, TPS No. III, Old C.T.S No.711, New Final Plot (CTS) No. 87, Factory Lane Off L.T. Road, Borivali (West), Mumbai-400 092, Village Borivali, Taluka-Borivali (as per property card), Sub-District Mumbai Suburban and Registration District Mumbai City, Total admeasuring 1650.80 Sq. Mtrs., as specifically set out in (the property Card) and applicant society conveyance area as per Property Card/MCGM plan 1650.80 Sq.Mtrs., along with building known Krishna Kutir Co-operative Housing society Ltd.

The hearing is fixed on 13/06/2022 at 2.00 p.m.

Sd/-
(K. P. Jebale)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients MRS. HEENA BHARAT THADESHWAR & MR. BHARAT JIVABHAI THADESHWAR are the joint and absolute owners of Flat No.505, 5th Floor, R.B.I. Employees' Shanti Co-operative Housing Society Ltd., Plot No. 29, Captain Sameer Chandavarkar Road, Dahankarwad, Kandivli (West), Mumbai -400 067, (which is hereinafter referred to as "THE SAID FLAT") and MRS. HEENA BHARAT THADESHWAR & MR. BHARAT JIVABHAI THADESHWAR are the bonafide members of R.B.I. Employees' Shanti Co-operative Housing Society Ltd., bearing its Registration No.BR/MHSG/4129 of 1974 and MRS. HEENA BHARAT THADESHWAR & MR. BHARAT JIVABHAI THADESHWAR are jointly holding 60 (SIXTY) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 1628 to 1687 (both inclusive) under Share Certificate No.031 issued by the said Society on 16th May, 2017. My clients MRS. HEENA BHARAT THADESHWAR & MR. BHARAT JIVABHAI THADESHWAR desire to sale the aforesaid Flat to any Prospective Buyer's.

If any person having any claim, right, title and interest of whatsoever nature over the same by way of sale, mortgage, lien, exchange, inheritance, trust, legacy, maintenance, adverse, legacy, possession, lease, leave and licence, lien or otherwise whatsoever are hereby required to make known to the undersigned Advocate on the below mentioned address within 7 days from the date of publication with documentation proof in writing or legal evidence and after expiry of 7 days notice period, any claim from any person or public will not be entertained and the said deal will be completed.

PLACE : MUMBAI. DATED: 28.05.2022
BHAYLA LAW AND ASSOCIATES,
SANTOSH K. SINGH, Advocate
201, 2nd Floor, Man Mandir Building No.4, Opp. Bharat Gas, Next to Railway Station, Nallasopara (West), District : Palghar 401 203

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., Karim Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane - 421301
Corporate Office: Empire House, 3rd Floor, 214, Dr. D.N. Road, Fort, Mumbai 400011 Tel. No.: (022) 22078382 CIN No.: L99999MH1942PLC003556
Website: www.thchemopharmalaboratoriesltd.com Email Id: chemopharmalab@gmail.com

STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2022 (Rs. in Thousand)

Sr. No.	Particulars	STANDALONE			
		Quarter Ended		Year Ended	
		31 st March, 2022	31 st March, 2021	31 st March, 2022	31 st March, 2021
1.	Total Income from Operations	1,288	2,574	6,680	7,889
2.	Net Profit/(Loss) on ordinary activities after tax	1,378	167	2,501	5,599
3.	Net Profit/(Loss) on ordinary activities after tax (after Extra-Ordinary Items)	1,378	167	2,501	5,599
4.	Equity Share Capital	15,000	15,000	15,000	15,000
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet of Previous Accounting Year)	100,547	94,948	94,948	100,547
6.	Earnings per Share (before Extra-Ordinary Items) (of Rs. ___/- each)	0.92	0.11	1.67	3.73
a.	Basic	0.92	0.11	1.67	3.73
b.	Diluted	0.92	0.11	1.67	3.73
7.	Earnings per Share (after Extra-Ordinary Items) (of Rs. ___/- each)	0.92	0.11	1.67	3.73
a.	Basic	0.92	0.11	1.67	3.73
b.	Diluted	0.92	0.11	1.67	3.73

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarter and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company / Stock Exchange Websites.
2. The Company is not having any Subsidiary Company / Associate Company. These are Standalone Results as Intimated to BSE.

BY ORDER OF THE BOARD
FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED
Sd/-
ASHOK SOMANI
DIRECTOR
(DIN-03063364)

Place : Mumbai
Date : 27th May, 2022

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3

Ministry of Finance, Government of India,
Near Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400703
WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY
RECOVERY PROCEEDING NO 227 OF 2018

Bank of Maharashtra Certificate Holder
Vs
Mr. Mohan Pyarelal Sharma and Ors Certificate Debtors To.

(CD1) Mr. Mohan Pyarelal Sharma Flat No. 702/A, Sonam Ngar CHS, Phase 10, New Golden Nest, Bhayander (East)
(CD2) Mrs. Seema Mohan Sharma Radha Krishna Enterprises, Office No. 704/A, Groma House, Plot No 14, Sector 19, Vashi APMC Market, Vashi, Navi Mumbai
(CD3) Mr. Sanjay Ajay Sawant Flat No. 702/D8, Ritu East CHS, Pallpada GB Road, Thane

Whereas you the CDs have failed to pay the sum of amount of Rs. 34,96,229 (In Words Rupees Thirty Four Lakh Ninety Six Thousand Two Hundred and Twenty Nine Only) with interest and cost in respect of Recovery Certificate No 227 of 2018 drawn up by the Hon'ble Presiding Officer on 20.12.2018 in OA No.22 of 2015.

You are hereby prohibited and restrained, until further orders, from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned properties in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or charge.

Specification of Property

(ii) All that piece and parcel of Flat No. 402, 4th Floor, Plot No.9, Sector No.31/32, Amruteshwar Apartment, admeasuring 32.014 sq. mtr. consisting of three rooms, building constructed on land situated at CBD Belapur, in the Registration Distt. Thane, and bounded by,
Plot No 11 on or towards the North
Plot No 02 on or towards the East
Plot No 10 on or Towards the West
15 mtrs wide road on or towards the South

Given under my hand and seal of the Tribunal, on 18.05.2022

Sd/-
(Ratnesh Kumar) Recovery Officer- II
MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT III)

B & A PACKAGING INDIA LIMITED

CIN - L21021OR1986PLC001624
Regd. Office: 22, Balgopalpur Industrial Area, Balasore - 756020, Odisha
Phone: 033 22269582, E-mail: contact@bampil.com, Website: www.bampil.com
STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs. in Lacs except otherwise stated)

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.03.22	Quarter ended 31.03.21	Year ended 31.03.22	Year ended 31.03.21
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	3112.88	2163.18	12798.02	9794.56
2	Net Profit/(loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	304.55	227.00	1399.01	1609.37
3	Net Profit				

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

GOOD VALUE IRRIGATION LTD						
CIN No : L74999MH1993PLC074167						
Regd. Office : Industrial Assurance Building churchgate Mumbai - 400020						
Audited Financial Results for the Quarter & Year ended on 31.03.2022						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	
1	Total income from Operations and other income	17.25	0.00	0.02	17.25	0.02
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	15.25	(3.40)	(0.10)	(2.48)	(6.49)
3	Net Profit/ Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15.25	(3.40)	(0.10)	(2.48)	(6.49)
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ Loss for the period (After tax) and Other Comprehensive Income(After tax))	0.00	0.00	0.00	0.00	0.00
5	Equity Share Capital	1736.63	1736.63	1736.63	1736.63	1736.63
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	(1,790.86)	(1,790.86)	(1,790.86)	(1,790.86)	(1,790.86)
7	Earning Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	0.09	(0.02)	0.00	(0.01)	(0.04)
	2. Diluted:	0.00	0.00	0.00	0.00	0.00

Note: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website

For and on behalf of the Board
Sd/-
Vishwajit Dahanukar
Director
DIN No-01463131
Date: 27.05.2022
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that our client **MR.AMRUTIAL KANOJIA** (AADHAR NO.561176367800) have disced his son **Mr.Kailash Kanojia** PAN NO.DOGPKO494B) from all his moveable and immoveable property and also have discontinued all the relation with his son and is not associated with him in any manner. Anybody dealing with **Mr.Kailash Kanojia** shall do so at his own risk.

RAHUL P. SINGH (ADVOCATE)
Shop No.3, Peace Heaven B
Mira Bhayandar Road
Bhayandar (E), Thane

PUBLIC NOTICE

This Notice is to notify that Late **Mr Subhash Jagannath Parab** Member of the **Shri Omkar Society Gaurishankar wadi No.2,PantNagar, Ghatkopar East-400075** having and holding Flat No 11704,71th floor, died on 30/03/2021. Smt. **Deepa Subhash Parab (Wife)** have applied to the Society for issue of duplicate share certificates in lieu of the original Share Certificates **Nos 021** bearing Distinctive **Nos 101 to 105**, which is lost misplaced and/or not traceable at present. If anyone having any objection/claim/dispute in respect of above mentioned hereby requested to make the same known to undersigned within (15)days from publication hereof which shall presumed that no such claims or objections exist for the issue of duplicate Share Certificates. Accordingly, the Society shall be free to issue the same as per bye-laws of the Society.

Shri Omkar Society (Non-Secutory)
DATE: 20.05.2022
PLACE: MUMBAI

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री. अखंड प्रताप कुंजल सिंह, (२) रणविवय कुंजल सिंह आणि (३) विजयप्रताप कुंजल सिंह हे विशेषतः खाली नमूद केलेल्या अनुसूचीत वर्णन केलेल्या मालमतेचे मालक आहेत, की सी. कोमल भाऊसाहेब कदम आणि श्री. भाऊसाहेब चंद्रकांत कदम यांनी खाली नमूद केलेला प्लॉट वर नमूद केलेल्या (१) एम.आर. अखंड प्रताप कुंजल सिंह, (२) रणविवय कुंजल सिंह आणि (३) विजयप्रताप कुंजल सिंह यांच्या कडून खरेदी केला आहे.

येथे नमूद केलेली मालमता मूळतः मेसेस मारू बिल्डिंग्सीस आहे आणि त्यांनी सदर मालमता स्वर्गीय मालती कुंजल सिंग यांच्या नावे दिनांक १६/०९/२०१६ रोजी मूळतः खाली आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. कुंजल विद्यनाथ सिंह हे वर नमूद केलेल्या मालमतेचे मालक झाले. तदनंतर दि. ११/०७/२०२१ रोजी श्री. किंजल विद्यनाथ सिंग यांचे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात, निवृत्ते नोम (१) श्री. अखंड प्रताप कुंजल सिंह, (२) रणविवय कुंजल सिंह आणि (३) विजयप्रताप कुंजल सिंह हे या मालमतेचे कायदेशीर वारस बनले.

(१) श्री. अखंड प्रताप कुंजल सिंह, (२) रणविवय कुंजल सिंह आणि (३) विजयप्रताप कुंजल सिंह यांच्या नावे त्यांचे वडील श्री. कुंजल विद्यनाथ सिंह यांच्या मृत्यूनंतर मालमता हस्तांतरित करण्यात आली आहे आणि कोणतेही कायदेशीर वारस नाहीत दिवंगत श्री. किंजल विद्यनाथ सिंह यांचा वर उद्भवू शकलेल्या वाटातला.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमता किंवा भागावर विक्री, बंधोस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारणा, अधिभार, मालकीहक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस सदर हक्कालेख देवतावेज सापडल्यास त्यांनी कृपया आजच्या तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकरता यांचे कार्यालय-**श्री. कुंजल वी. पांडे**, वकील उच्च न्यायालय, मुंबई, कार्यालय येथे अथवा कार्यालयसून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की,

(१) श्री. अखंड प्रताप कुंजल सिंह, (२) रणविवय कुंजल सिंह आणि (३) विजयप्रताप कुंजल सिंह हे खरे आणि कायदेशीर मालक आहेत आणि सध्याच्या खरेदीदाराच्या नावे सी. कोमल भाऊसाहेब कदम आणि श्री. भाऊसाहेब चंद्रकांत कदम, विशेषतः खाली नमूद केलेल्या मालमतेच्या अनुसूचीत वर्णन केले आहे, यांच्याकडे खालील अनुसूचीत नमूद मालमतेचे संपूर्ण मालकी हक्क आहेत आणि अशा दाय्यांच्या संदर्भाशिवाय पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल आणि दावा असल्यास ते त्यांग केले आहे असे समजले जाईल.

मालमतेचे अनुसूची

निवासी प्लॉट क्र. ३०४ सुभारे ७०९ चौ. फूट. समतुल्य ६५.१५ चौ. मीटर बिल्ड अप क्षेत्र, मानव कॉम्प्लेक्स - फेज २ म्हणून ज्ञात आरसीसी इमारतीच्या विंग 'क्यू' मधील तिसऱ्या मजल्यावरील, सव्हे क्र.८१/३, ८१/७ या भूखंडावर बांधण्यात आले आहे, कार्लेर, तालुका भिवंडी, ग्रामपंचायत कार्लेरच्या हद्दीत, उप-नांगणी तालुका भिवंडी आणि जिल्हा व विभाग ठाणे यांची नोंदणी.

वकील अॅण्ड असोसिएट्स; श्री. कुंजल वी. पांडे

वकील उच्च न्यायालय, मुंबई.
कार्यालय क्र. १२, बी-२, साईधाम शांतिपट्ट संट, हटेकेश्वर, महादेव चौक, मंगल नगर, १५ क्रमांक शेवटच्या सर स्टॉप, जी.सी.सी. क्लब जवळ, मीरा रोड (पूर्व), जि. ठाणे ४०११०७.

प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल हायजीन अॅण्ड हेल्थ केअर लिमिटेड

CIN:L24239MH1964PLC012971

नोंद. कार्या: पी अॅण्ड जी प्लाझा, कार्डिनल प्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००१९.

दूर: (९१-२२) २८२६६०००, फॅक्स: (९१-२२) २८२६७३४३०, ई-मेल: inveslors@pggh.im / pggh.im; वेबसाईट: www.pggh.im

यादारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हाविली/अपस्थानित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोलिओ क्र.	भागाधाराचे नाव	भाग प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	शेअर्सची संख्या
000५१५८१	प्रियम पी सोनी	२७७३८	८६२२१	८६५१७	२९७
000५१५८२	सोनी मनिषावेन	२७७४०	८६५१८	८६८५४	३३७
000५१५६६	सोनी च्योत्त्वावेन प्रद्युम्नभाई	२७७३९	८६५१७	८६०३३	३३७

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसंबंधत कोणताही दावा/दावे असल्यास कोणताही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पंचमार्थीक नोंदणीकृत कार्यालयीन सव्हेस सदा सूर्या प्रॉसेड्यूर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल हायजीन अॅण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता

सहो/ -
घरघरघर होंडे
कंपनी सचिव

अम्बा एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन: एए९९९९९पीएल१९९२पीएलसी१५६५३

नोंदणीकृत कार्यालय: एम.क्र.१३२, एच.क्र.१/१/१, प्रेमराज इन्स्टीट्यूट इन्स्टीट, रोड क्र.बी-२, ३४, दक्षी वाडी, नोंहेड फुले, ४११०४९.

दूर: २०२-२८७०१६९२, ई-मेल: ambaltd@gmail.com, वेबसाईट: www.ambaltd.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव अलेखापरिपक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही				संपलेले वर्ष
	३१.०३.२०२२ लेखापरिपक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिपक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिपक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिपक्षित	
कार्यक्रमातून एकूण महसूल	५९०८.०४	६०१०.६९	२९९५९.६३	११०९१.९४	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अमादात्मक बाबपुढी) कर्तव्य कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अमादात्मक बाबनंतर)	२०००.७९	२०८.३२	८४०.७८	३०१.६४	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अमादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्विक उतरण (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्विक उतरण (करानंतर))	१८३.३४	१९१.६८	६४२.००	२९३.७७	
समाप्ता मांडवल इतर प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)(वार्षिकीकरण नग)	१२६.५०	१२६.५०	१२६.५०	१२६.५०	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)(वार्षिकीकरण नग)	१.४१	१.४२	१.०४	१.०१	
सोमिकृत	१.४१	१.४२	१.०४	१.०१	

दिव्य: १. वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विचार करण्यत आले आणि २७ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य कान्त नोंद पटवार घेण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिपक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिपक्षित कंपनीचे वैधानिक लेखापरिपक्षकारे करण्यत आले. २. सेबी (लिस्टिंग अॅण्ड अॅण्ड डिस्कलोजर रिझ्युलमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सारिक्तर नमुन्यातील उतरा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्ष वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

अम्बा एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

सहो/-
केतन मेहता
व्यवस्थापकीय संचालक
सीआयएन: २९२८७०००

दिव्य: पुणे
दिनांक: २७.०५.२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्रामाणिक/सदस्य श्री. चांद मोहम्मद सलीम यांच्या नावे सदर सोसायटीद्वारे विक्रीत खाली क्र.बी-३०१, गोवर्धन(१) घडमिच को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१५, आरएससी-५, गोवर्धन(१), बोविवली (पश्चिम), मुंबई-४०००१९ या जागेबाबत विक्रीत अनुक्रमक ०३६ ते ०४० (दोन्हीसह) धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र.८ आहे आणि हद्दंतर ते श्री. चंद्रकांत रामचंद्र लाड व श्री. भागभाई पाशा सोलंकी यांच्या नावे करण्यत आले ते माझे अशील श्री. मानभाई पाशा सोलंकी (विद्यमान मालक) यांच्याकडून हाविले आहे, च्याकरिता बोविवली पोलीस ठाणे, मुंबई-४०००१९ येथे दि.२४.०५.२०२२ रोजी अर्जित अर्जितले तक्रार क्र.११०३४-२०२२ नुसार तक्रार नोंद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ भागप्रमाण किंवा सदर जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारणा, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात कागदपत्री पुराव्यासह अॅण्ड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएट्स, ८५/डी-४, गोवर्धन(१) विश्राम कोहोसो लि., आरएससी-५, गोवर्धन(१), बोविवली (प.), मुंबई-४०००१९ येथे सदा सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्यांग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २८ मे, २०२२

सहो/-
अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १५.०४.२०१३ रोजीचे पुनर्विकास योजना व वाटपत्रानुसार सदर शाखी विवेगी कोहोसोसि. यांनी जुने जागेपेखजी विनाशुक श्री. रामचंद्र कुष्णाजी घोट्यालकर यांना प्लॉट क्र.बी-३०१, ३रा मजला, इमारत क्र.४, रोड क्र.२, शाखी नगर, गोवर्धन (प.), मुंबई-४००१०४ ही जागा दिली होती आणि दिनांक ०९.०६.१९९४ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.२२ व सदस्य नोंद क्र.११९ अंतर्गत अनुक्रमांक १०६ ते ११० (दोन्हीसह) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे धारक आहेत. श्री. रामचंद्र कुष्णाजी घोट्यालकर यांचे मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक ११.०३.२०१९ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात (१) श्रीमती शुभदा रामचंद्र घोट्यालकर (विधवा वधू), (२) श्रीमती तुषी प्रज्ञांत येरम (विवाहापूर्वीच नाव कुमारी तुषीरामचंद्र घोट्यालकर) (मुलगी) व (३) श्री. दुर्गा रामचंद्र घोट्यालकर (मुलगा) हे उपरोक्त मर्यातेचे वारसदार आहेत आणि (१) श्रीमती तुषी प्रज्ञांत येरम व (२) श्री. दुर्गा रामचंद्र घोट्यालकर यांनी श्रीमती शुभदा रामचंद्र घोट्यालकर यांच्या नावे दिनांक २६.०५.२०२२ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-५-७६१७-२०२२ धारक संयुक्त उपनिबंधक बोविवली-७, मुंबई उपनगर जिल्हा येथे नोंदणीकृत दिनांक २६.०५.२०२२ रोजीचे करानामानुसार उपरोक्त प्लॉट जागेबाबत त्यांचे अधिभाजीत सामायिक वारसा शेअर्स, अधिभार, हक्क व हित मुळ केले आहेत. रद्दनुसार त्यांना सदर प्लॉट जागा व शेअर्स सोसायटीचे उप-विधीनुसार त्यांच्या नावे हस्तांतर/निवामती इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर प्लॉट जागा किंवा अन्य इतर दस्तावेज किंवा उपरोक्त वाटपत्र आणि/किंवा कायदेशीर वारसाहक दावा स्वरूपात आणि/किंवा सदर जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारणा, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात कागदपत्री पुराव्यासह अॅण्ड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएट्स, ८५/डी-४, गोवर्धन(१) विश्राम कोहोसो लि., आरएससी-५, गोवर्धन(१), बोविवली (प.), मुंबई-४०००१९ येथे सदा सूचना प्रकाशा तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्यांग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २८ मे, २०२२

सहो/-
अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

KAMADGIRI FASHION LIMITED

CIN L17120MH1987PLC042424

Regd. Office: A-403, "The Quib," Off M.V. Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059

Tel: 022-41583131 • email: es@kllindia.com • website: www.kllindia.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2022

Sr. No.	Particulars	Audited			
		Quarter Ended		Year Ended	
		31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21
1	Total income from operations	7,490.09	7,027.22	25,750.43	14,368.22
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	184.61	245.43	94.95	(800.14)
3	Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items)	184.61	245.43	94.95	(800.14)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	124.37	187.90	65.19	(578.83)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	102.32	223.95	70.18	(542.78)
6	Equity Share Capital	586.94	586.94	586.94	586.94
7	Other Equity	-	-	2810.86	2,740.66
8	Earnings Per Share (of ₹ 10/-each)				
	Basic :	2.12	3.20	1.11	(9.86)
	Diluted :	2.12	3.20	1.11	(9.86)

Notes
1. The above is an extract of the detailed format of the audited financial results for the Quarter and Year ended March 31, 2022, filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results is available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.kllindia.com.
2. The figures for the current quarter and the quarter ended March 31, 2021 are the balancing figures between audited figures of the full financial year ended March 31, 2022 and March 31, 2021, respectively and published year to date figures up to third quarter ended December 31, 2021 and December 31, 2020 respectively.
Extract of Standalone Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

Sr. No.	Particulars	Audited			
		Quarter Ended		Year Ended	
		31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21
1	Total income from operations	7,490.09	7,027.22	25,750.43	14,368.22
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	184.61	245.43	94.95	(800.14)
3	Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items)	124.36	187.90	65.18	(578.83)

By order of the Board
For Kamadgiri Fashion Limited
Pradipl Kumar Goenka
Chairman & Managing Director
Mumbai
May 27, 2022

मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड. (महाराष्ट्र)

CIN:L.99999MH1987PLC04942 रू.क्र.:०२१४५-२३३४२२

ई-मेल: info@shreeharichemicals.in, वेबसाईट: www.shreeharichemicals.in

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिपक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात) (इंग्रिस व्यक्तित्तेत)

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	३१.०३.२०२२ लेखापरिपक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिपक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिपक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिपक्षित
कार्यक्रमातून एकूण उत्पन्न				